

FUTURE CONSUMER LIMITED

Corporate Office : 3rd Floor, Sobo Brand Factory, Near Haji Ali, Pt. Madan Mohan Malviya Road, Tardeo, Mumbai - 400 034

(T) +91 22 6620 1410

Regd. Office: Knowledge House, Shyam Nager, Off JVLR, Jogeshwari (East), Mumbai - 400 060

(T) +91 22 6644 2200 | (F) +91 22 6644 2201 | www.futureconsumer.in | CIN: L52602MH1996PLC192090

1st September, 2022

To

Department of Corporate Services

BSE Limited

P. J. Towers, Dalal Street,

Mumbai-400 001.

Scrip Code: 533400

To,

Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: FCONSUMER

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper advertisement for Annual General Meeting of the Company in terms of Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

With reference to above subject, please find enclosed herewith copies of the newspaper notice published in The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi), for 26th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Thursday, 29th September, 2022 at 11:00 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM").

The aforesaid newspaper notices have been published in compliance with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs from time to time for holding Annual General Meeting through VC/OAVM.

The aforesaid notice is also being made available on the website of the Company – www.futureconsumer.in.

Kindly take the same on record and acknowledge receipt of the same.

Thanking you,

Yours truly,

For Future Consumer Limited

Manoj Gagvani

Company Secketary & Head - Legal

Loan Account

Number

000024501

Selling Bank-

nance Limite

Pincode- 410209.

Date: 31.08.2022

LAN No.:

TAKE NOTICE THAT on behalf of our clients, we are investigating the right, title and interest of (1) Smit Ashok Bhatt, (2) Mit Chandrakant Bhatt in their capacity as Administrators appointed under Letter of Administration With Will Annexed of late Rasila Nandlal Bhatt (nee Rasila Amritial Gokli) dated 10th May 2016 issued by the Hon'ble High Court of Judicature of Bombay in T & IJ in Petition No. 53 of 1992 and a) Vibha Ashok Bhatt, (b) Smit Ashok Bhatt (c) Neelima Chandrakant Bhatt, (d) Mit Chandrakant Bhatt, (e) Legal Heirs of late Rajnikant Nandlal Bhatt, (f) Arun Nandlal Bhatt, and (g) Digish Yagnesh Gokli being beneficiaries in the net sale proceeds in respect of the Five Shares bearing distinctive numbers 101 to 105, evidenced by share certificate number 219 of The Navyug Cooperative Housing Society Limited and Plot No 19 (original Plot No 11/2) survey no 287, CTS No 263, JVPD, Vile Parle Mumbai and more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the said Premises").

Any Person having any share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand in respect of the said Premises or any part thereof by way of sale, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, muniment, inheritance, occupation possession, tenancy, sub-tenancy, leave and license, license, care-taker basis, lease sub-lease, lien, maintenance, easement, release, relinquishment or any other method through any agreement, deed, document, writing, conveyance deed, devise, bequest succession, family arrangement / settlement, litigation, decree or court order of any court of Law, contracts/ agreements or encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the below mentioner address of the undersigned within 14 (fourteen) days from the date of publication of this notice of such claim/s, if any, with all supporting documents, failing which the claim of such person shall be treated as waived and not binding on our clients.

THE SCHEDULE ABOVE REFERS TO

Five Shares bearing distinctive numbers 101 to 105, evidenced by share certificate number 219 of The Navyug Cooperative Housing Society Limited and Leasehold rights in respect of Plot No. 19 (original Plot No 11/2) admeasuring 663.03 sqm and bearing Survey No.287, CTS No.283, JVPD Scheme, Vile Parle (w), Mumbai and bounded as follows : on or towards North Plot No. 18, on or towards South Plot No 20, on or towards East N. S. Road No. 3, on or towards West Plot No. 15.

Dated this 30th day of August, 2022

For MLS Vani & Associates Advocates & Solicitors

410, Yusuf Building, Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001

Notice is hereby given that We, 1. Dinshaw Russy Kavarana 2. Hoshang Russy Kavarana & 3. Meheroo Russy Kavarana, Al Residing at 42 IRIS, 11th Floor, Cuffe-Parade, Colaba, Mumbai 400005 Residing at 42 IRIS, 11th Floor, Cuffe-Parade, Colaba, Mumbai 400005, are the absolute owners and possessors of lands 1) bearing Gat No. 190 (Old S. No. 32/11, 32/16 & 149/9) admeasuring 1 Hectare 53 Ares (including potkharaba) and assessed at Rs. 4.25 & 2) bearing Gat No. 198 (Old S. No. 32/15) admeasuring 0 Hectare 21 Ares (including potkharaba) and assessed at Rs. 0.30 situated, lying and being at Village Agarsure, Taluka Alibag, District Raigad and in the Registration District of Raigad and Sub-Registration District of Alibag, within the limits of Zilla Parishad Raigad and Panchayat Samittee Alibag (hereinafter referred to as "said Property"). We have Lost the original title documents in respect of the said Property, as enlisted in the schedule below, and the same are not traceable. Therefore, we have lodged a missing complaint in the local Mandva Sagari police station, Zirad regarding the lost documents which is registered as Property Missing Register No. 117/20/22 on 25/8/2022.

We assure that the said original documents have not been deposited by us with any person/s and / or institution with an intention of creating security for any loans or finance.

However any person/persons, company, institution/s, banks, etc.

security for any loans or finance.
However any person/ persons, company, institution/s, bank/s, etc.
having any right, title, interest, claim or demand against or in or upon the said Property or part thereof by way of inheritance, mortgage, sale, gift, lease, sub-lease, assignment, tenancy, exchange, bequest, succession, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, arrangement, settlement, attachment, licence, pledge, loans, advances, Decree or Order of any Court of Law, contracts, agreements or otherwise howsoever, and / or having possession of the original title document in respect of the said Property, by virtue of any of the aforesaid or otherwise, are hereby required to make the same known in writing, to the undersigned within 15 (Fifteen) days from the date of publication hereof together with copies of all documents on the basis of which such claims are made, failing which it will be presumed that no such right, title, benefit, interest, claim and/ or demand exist, or if any, such right, title, benefit, interest, claim and/ or demand exist, or if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and nobody has the custody of the lost documents as enlisted in the schedule. <u>Schedule</u>

Schedule

(List of original documents)

1. Sale Deed dated 12/1/1987 executed by Smt. Nanda Gopal Naik and Smt. Rajani Vishnu Vartak in favour of 1. Dinshaw Russy Kavarana, 2. Hoshang Russy Kavarana, 3. Russy Tehemurasp Kavarana, 4. Meheroo Russy Kavarana, regarding the lands bearing S. No. 32/11 & 32/16 of village Agarsure and registered with the Sub-Registrar, Alibag under Sr. no. 30/1987.

2. Sale Deed dated 17/3/1988 executed by Smt. Nanda Gopal Naik and Smt. Rajani Vishnu Vartak in favour of 1. Russy Tehemurasp Kavarana, 2. Meheroo Russy Kavarana, 3. Hoshang Russy Kavarana & 4. Dinshaw Russy Kavarana regarding the land bearing S. No. 149/9 of village Agarsure and registered with the Sub-Registrar, Alibag under Sr. no. 346/1988.

3. Sale Deed dated 6/1/1996 executed by Mr. Sadanand Moru Patil and Smt. Bhagirthi Moru Patil through their constituted attorney Mr. Jagannath Shankar Pedhavi in favour of 1. Russy Tehemurasp Kavarana & 2. Meheroo Russy Kavarana, regarding the land bearing Gat No. 198 of village Agarsure and registered with the Sub-Registrar, Alibag under Sr. no. 52/1996 on 81/1/1996.

Dated this 31st day of August, 2022

1.Dinshaw Russy Kavarana, 2. Hoshang Russy Kavarana 3. Meheroo Russy Kavarana, All Residing at 42 IRIS, 11th Floor, Cuffe-Parade, Colaba, Mumbai 400005

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by Smt. Narmada I. Chauhan in respect of Flat No. A - 204, 2nd Floor, A - Wing, admeasuring area 400 Sq. Ft. carpet area (37.17 Sq. Mt. Carpet), "Pushpa Vihar" in Vasant Residency complex land bearing Survey No. 99/1, at Village - Tembhode, Tal & Dist. Palghar the said Flat purchased by Mr. Indrajit Bhagwant Chauhan & Mrs. Nam Indrailt Chauhan from Mr. Suhas Satish Sutar by way of registered Agreement for Sale dated 24/10/2016 vide registered under doc No. PLR/5663/2016. Mr. Suhas Satish Sutar purchased the said flat from M/s Vasant Construction by way of registered Agreement for Sa 21/07/2014 vide registered under doc no. PLR/5246/2014. Mr. Indrajit Bhagwant Chauhan expired on dated 17/03/2019 leaving behind him Smt. Narmada I Chauhan (Wife), Mr. Manoj Chauhan (Son), Mrs. Bhavina Amitkumar Chauhan (Married Daughter), Mr. Ravikumar Indrajeet Chauhan (Son) & they claimed to be their only legal heirs and only legal Possessor of

All person/s having claim against or in respect of the said flat/property or any part thereof by way of sale, exchange, mortgage (equitable, registered, Legal heirs or otherwise), gift, trust, inheritance, family arrangement, maintenance, bequest, partnership, possession, lease, sub-lease, tenancy, license, lien, charge, pledge, easement or otherwise howsoever are hereby requested to notify the same in writing to me / us with supporting documentary evidence as the address mentioned herein below within 14 days from the date hereof, failing which the claim or claims if any of such person or persons will be considered to have been waived

Date: 30-08-2022

126, 1st Floor, Harmony Plaza, Opp. Yes Bank, Boisar (West),

Boisar- 401501. Mob: 9222786123. Email: rupali.pewekar@gmail.com

Sd /-Adv. Rupali A. Gupta (Pewekar)

The All India Plastics Manufacturers' Association

AIPMA House, A-52, Road No.1, MIDC, Opp. Marol Depot, Andheri (East), Mumbai - 400 093 | **Phone**: 91 22 67778899 (30 Lines) | **Fax**: 91 22 28216390, **Email**: office@aipma.net | **Website**: www.aipma.net

PUBLIC NOTICE

To, The Members,

The All India Plastics Manufacturers' Association

Notice for 76th Annual General Meeting

The 76th Annual General Meeting (AGM) of the Association will be convened on **Wednesda** the 28th of September, 2022 at 4.30 pm in the Auditorium of AIPMA House, Ground Floo MIDC, Opp. Marol Depot, Andheri (East), Mumbai – 400093 and in case of restriction Imposed by the Government due to force majeure situation, it would be conducted through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) in compliance with applicable provisions of the Companies Act 2013 read with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 Issued by the Government of India, Ministry of Corporate Affairs regarding Clarification on holding of Annual General Meeting (AGM) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM)'. M/s. KFin Technologies Ltd., Hyderabad – 500 032 has been appointed to facilitate electronic platform for e-voting.

The Notice of the 76th AGM along with Statement of accounts as on 31st March 2022 and Proposed Agenda is already uploaded at www.aipma.net under Linkhttps://www.aipma.net/annual-reports.php. Instructions for e-voting is being completed. by M/s. KFin Technologies Ltd. as on date.

All business set out in the said Notice may be transacted through voting by Electroni and physical means.

Persons who have not registered their email addresses can get the same registered with the Association via email to office@aipma.net.

All those who have become members of the Association after sending of the notice may obtain the login ID and password via email to office@aipma.net. Contact details for grievance handling:

Shri Anand Modi (Scrutinizer) : AIPMA House, A-52, Ground Floor, Road No.1, MIDC, Opp. Marol Depot, Andheri (East), Mumbai - 400 093, Phone: 91-22-67778899, Fax: 91-22-28216390, email: office@aipma.net.

For The All India Plastics Manufacturers' Association CIN No. U74999MH1947GAP005734

Date: 31.08.2022

Mayur D Sha DIN No. 01423918

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI SUMMARY SUIT NO. 36 of 2017 **IICICI BANK LIMITED**

Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its Registered Office at ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate Office at ICICI Bank Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex Bandra (E). Mumbai- 400051 through its Power of Attorney Holder Mr. Rajesh Chintaman Wankhede The Debts Service Manager, age 47 years

We ...Plaintiff

1. IDEAL GLASS MARKETING

having address at Shop No. 17, Sr. No. 4, Indira Nagar, Bhbori Kabrastan, Kurla (West), Mumbai - 400070 2. MOHD. SAMI MOHD. YUNUS SHAIKH,

an adult. Proprietor of IDEAL GLASS MARKETING having address at Shop No. 17, Sr. No.4, Indira Nagar, Bhbori Kabrastan, Kurla (West),

IDEAL GLASS MARKETING

having address at Shop No. 17, Sr. No. 4, Indira Nagar, Bhbori Kabrastan, Kurla (West), Mumbai - 400070

MOHD. SAMI MOHD. YUNUS SHAIKH, Proprietor of IDEAL GLASS MARKETING having address at Shop No. 17, Sr. No. 4, Indira Nagar, Bhbori Kabrastan, Kurla (West), Mumbai - 400070 TAKE NOTICE That, this Hon'ble court will be moved before her Hon'ble

Judge SMT s.s. TODKAR presiding in Court Room No. 02 on 29th September, 2022 at 11 O'clock in the forenoon by the above named defendants for the following reliefs:-The Plaintiff therefore prays that :-

a. That it be declared that an aggregate sum of Rs. 2,16,948.24 - (Rupees Two Lakhs Sixteen Thousand Nine Hundred Forty Eight And Twenty Four Paise Only) is due and payable by the Defendants to the Plaintiff as on 26/07/2016 as per Particulars of Claim mentioned aforesaid together with interest at the contractual rate 19.70% p.a. from the date of filing the Suit till payment and/or realization;

b. that a decree be passed against Defendant directing Defendant to pay b. that a decle be passed against Delentain the thing belief that to pay to the Plaintiff an aggregate sum of Rs. 2,16,948.24- (Rupees Two Lakhs Sixteen Thousand Nine Hundred Forty Eight And Twenty Four Paise Only) as on 26/07/2016 as per the particulars of claim mentioned he date of filing the Suit till payment and/or realization;

c. Pending the hearing and final disposal of the suit, the Defendants be ordered and directed to furnish security within two weeks or such other time as this Hon'ble Court may deem fit and proper in the sum of **Rs**. 2.16.948.24/ (Rupees Two Lakhs Sixteen Thousand Nine Hundred Forty Eight And Twenty Four Paise Only) being the suit claim, to the satisfaction of this Hon'ble Court in order to secure the claim of the Plaintiff: d. Pending the hearing and final disposal of the present suit, the Defendants be ordered and directed to notify/disclose on oath all the assets as on the date of present suit or such other date as this Hon'ble Court may deem fit. belonging to and/or standing in the name of the said

Defendants:e. In the event the Defendants fail to furnish security within the time as may be prescribed by this Hon'ble Court, an order of attachment before Judgment under the provisions of Order XXXVII Rule 5 and Under XX Rule 43 of the Code of Civil Procedure, 1908 be granted by attachment of the properties of the Defendants that may be disclosed by the Defendants

f. That the Defendants, his servants and agents be restrained by an order and injunction of this Hon'ble Court from selling, disposing of or creating third party rights in respect of its assets and properties till the amount set

out in prayer clause (b) is paid to the plaintiff; g. That pending the hearing and final disposal of this present suit, this Hon'ble Court be pleased to direct the Defendants to deposit his passport with this Hon'ble Court and the said Defendants be further directed not to

eave India without the permission of this Hon'ble Court; h. This Hon'ble Court be pleased to pass a permanent order and injunction retraining the Defendants by themselves, their servants and agents or any third party claiming, by, through under or on behalf of the Defendants from disposing off, selling, transferring, encumbering, creating any charge or otherwise dealing with the said current assets without the prior permission of this Hon'ble Court, as also the other assets and properties that may be disclosed by Defendant.

and properties that may be disclosed by Defendant that pending the hearing and final disposal of this present suit, Defendants and his agents, servants etc. be restrained by an order of

injunction from this Hon'ble Court from transferring, alienating, encumbering or otherwise parting with any of its properties, without the prior permission of this Hon'ble Court; . That pending the hearing and final disposal of this present suit, Defendants be directed to make a full, fair and complete disclosure of its

assets on oath, including therein, its movable, movable assets, receivables, book debts, investments, bank accounts etc, along with a true and correct valuation of such assets and upon such disclosure the movable and immovable properties be directed to be attached and sold and the amounts realised from the said sales be directed to be deposited with the plaintiff for appropriation against its claim;

with the plaintiff for appropriation against its craim, k. that pending the hearing and final disposal of this present suit, Defendants, his agents, servants etc, be restrained by an order of injunction from this Hon'ble Court from transferring, alienating, encumbering or otherwise parting with its moveable properties, current assets as well as its immovable properties, without the prior permission of this Hon'ble Court: . that pending the hearing and final disposal of this present suit, the Court Receiver be appointed in respect of the current assets as well as the immovable properties of the Defendants, with all powers under Order 40 of the Code of Civil Procedure including the power to sell the same and the sale proceeds thereof be paid over to the Plaintiff for appropriation

m. That pending the hearing and final disposal of this present suit, the Court Receiver be appointed in respect of properties so declared and given all powers under Order 40 of the Code of Civil Procedure including the power to sell the same and the sale proceeds thereof be paid over to

the plaintiff for appropriation towards its dues; n. That interim and ad interim reliefs in terms of prayer clauses above be o. For such further and other reliefs as the nature and circumstances of

the case may require; p. That Cost of the suit may also be awarded in favour of the Plaintiff Bank.

Dated this 12 day of August, 2022 This day August 2022

Mrs. Savita N. Malkampate

Advocate for the Plaintiff

Office A-001, Ground Floor, Saryu CHS Ltd. Building No. 9, Suchidham, Behind Bank of India. Near: Dindoshi Court, Film City

For Registrar City Civil Court, At Dindosh

PUBLIC NOTICE

Whereas the Authorised Officer of Asset Reconstruction Company (India) Limited under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act Notice is hereby given to the public at large that my client Mr Vishwanath Shetty has 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under Section13 (12) read with Rule neogatiated and intend to takeover the development of the property on the piece of land bearing Survey no 13 Hissa no 1 Gram panchayat kherwadi village Kondale Taluka Panyel District Raigad My client has bear the state of the piece of the state of the piece of the piece of land to the piece of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice under Section 13(2) of the said Act, calling upon the following borrowers to repay the amounts mentioned against their respective name together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices, within 60 days from the date of publication of the said Notice, along with further received this development rights from Mr Vijay Veer pan card no ADFPU7025E, Propiertor Veeraj Infrastructure and Mr Santosh Kadam Pan card no AUHPK5189K interest as applicable, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of paymer & Amount (in Rs.) Possession Santosh Radam Pan card no AUHPRS189K the land owners Mr Kishore Patasakar Pan card AUIPP9151H in whose companies name i.e M/S G K Infrastructure the development right has been given by the land owners at present and Mr TARIQ Symbolic Possession 26.08.2022 SHEIKH PAN card no BFLPS8600B who had partnered with M/S G K INFRASTRUCTURE to develop and has a PROPERTY DESCRIPTION: All the piece and parcel of the mortgaged property Flat No. 807 8th Floor, Bhooomi Dhara CHSL, Plot No. 4 & 4A, Sector No. 06, Near New English Medium School, Village Kamothe, Taluka Panvel, Dist. Raigad, City- Navi Mumbai, State- Maharashtra sales deed registered in his name by the land owners of the above said land at present. Any person or company having or claiming ro have any right, claim,tittle,interest in the The borrowers mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby above mentioned property or in any nature of any agreement, license gift, trust, inheritance charges etc should inform to me through my given to the borrowers and to the public in general that the Authorized Officer of ARCIL has take Symbolic Possession of the properties / Secured Assets described herein above in exercise of wers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules cell no or email id given below within 15 days from the date of publication here of with necessary supporting evidence of his The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties / Secured Assets and any dealings with the said properties / Secured Assets will be subject to the charge of ARCIL and interest thereon. The Borrers / Mortgagors / Guarantors attention is invited to provisions of sub section (8) of Section 13 of the Act, in respect of time

> (Advocate High court) Contact no 9819587801 Email id advganeshtiwari@gamil.com

ASSET RECUNS IN UCITIES COMMENT OF THE COMMENT OF T Registered Office: The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (West),

Mumbai - 400 0028. Tel. No.: 022-6658130. Branch Address: Office No. 704, 7th Floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg.

POSSESSION NOTICE

Since deceased, through his Legal Heirs, as on 14th June, 2022 a) Mrs. Mangal Tanaji Desai (**Wife**);

Borrower Name / Co-Borrower Name

Mr. Tanaji A Desai (Borrower)

o) Mr. Ajay Tanaji Desai (Son); c) Mr. Amar Tanaji Desai (Son);

Mr. Ajay Tanaji Desai (Co-Borrower)

Opp. Mulund Post Office, Mulund (West), Mumbai - 400080.



available, to redeem the secured assets.

Andheri (west) Branch: Khajina Mahal, 189, S.V Road, Andheri (West), Mumbai-400 058. India. Tel: 91- 022 26289623, 26283624. Fax: 91 022 26288064. E-Mail:andh

Asset Reconstruction Company (India) Ltd.

SD/

Authorized Office

Rs. 10.80.319.05/-

POSSESSION NOTICE (For movable Property)

Whereas

The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002(54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 31.01.2022 calling upon the Borrower Mr. Nilesh Kishor Velani & Mrs. Usha Nilesh Velani, A/c no:03800600001488 to repay the amount mentioned in the notice being Rs.27,33,055.00/- (Rupees Twenty Seven Lakhs Thirty Three Thousand and Fifty Five only) as on 25.10.2021 plus unapplied and unrealized Interest and other legal charges thereon as within 60 days from the date of eceipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub Section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule 2002 on this 26th day of August of the year 2022. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal

with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs.27,33,055.00/- (Rupees Twenty Seven Lakhs Thirty Three Thousand and Fifty Five only) as on 25.10.2021 and unapplied and inrealized interest and other legal Charges thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets. Description of the movable Property:

Flat No.502 admeasuring about 34.56 sq. Mtrs Carpet Area Plus 5.01 Sq. Mtrs. Open

Terrace, on the 5th Floor, A Wing in the Building called Bapu Nagar, bearing old Survey No.80, Village Asde Golavali, Kalyan Shill Road, Dombivali (East), Kalyan, District, Thane, Maharashtra,

Date: 26.08.2022 **Authorized Officer**

FUTURE CONSUMER LIMITED Corporate Identity Number (CIN): L52602MH1996PLC192090 Regd. Office: Knowledge House, Shyam Nagar,

- Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai – 400 060 Tel. No: +91 22 4055 2200 | Fax: +91 22 4055 2201 E-mail: investor.care@futureconsumer.in | Website: www.futureconsumer.in NOTICE

Notice is hereby given that the Twenty Sixth Annual General Meeting ("AGM") of the Members of FUTURE CONSUMER LIMITED (the "Company") will be held on Thursday 29" September, 2022 at 11.00 a.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice convening the said AGM.

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") an Rules framed thereunder, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations") and circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") viz. General Circular No. 02/2022 dated 5th May 2022 read with other applicable circulars issued by MCA in this regards (collectively referred to as "MCA Circulars"), the AGM of the Company is being held through VC

In accordance to the provisions of the MCA Circulars and Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India, the Notice of AGM and Annual Report for the financial year 2021-22 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are

istered with the Company/ Depository Participant(s) The Notice of AGM and Annual Report for FY 2021-22 will be available on the website of the Company - www.futureconsumer.in, website of stock exchange(s) BSE Limited -

www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd - www.nseindia.com and the website of National Securities Depository Limited ("NSDL") - www.evoting.nsdl.com. n compliance with the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the

SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the Members, facility to cast their votes electronically through Remote E-voting and E-voting during the AGM in respec of all the businesses to be transacted at the AGM. The Company has engaged services of NSDL for providing E-voting platform. The detailed procedure to cast vote using e-voting system of NSDL has been described in the Notice of AGM. All the Members are informed that (a) the business set out in the Notice calling the AGM may be transacted through voting by electronic means only (b) Remote E-voting facility

shall commence from Monday, 26th September, 2022 at 9.00 a.m. and will end on Wednesday, 28th September, 2022 at 5.00 p.m. Remote E-voting will not be allowed evond the aforesaid date and time and the Remote E-voting module shall be disable by NSDL upon expiry of aforesaid period. (c) Voting rights shall be reckoned on the paidup value of shares registered in the name of the Member / beneficial owner as on the cut-off date i.e. 22[™] September, 2022. (d) Any person who becomes a Member of the Company after dispatch of this Notice and holding shares as on the cut-off date i.e 22" September, 2022, may obtain the User ID and password for Remote E-voting b sending a request at evoting@nsdl.co.in or investor.care@futureconsumer.in. (e Members who have cast their vote by remote E-voting may participate in AGM but shall not be entitled to cast vote again through E-voting during the AGM. Member participating in AGM and had not cast their vote through Remote E-voting can cast the vote through E-voting during the AGM (f) The Members whose names appear in the Register of Members / list of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 22nd September, 2022, only shall be entitled to avail the facility of Remot E-voting as well as E-voting during AGM.

Since the AGM is being held through VC/OAVM, physical attendance of Members ha been dispensed with and accordingly, the facility for appointment of proxies by the Shareholders will not be available for the Meeting. However, Corporate Shareholders can authorize representative(s) to attend the Meeting and are requested to send a certifie copy of the Board Resolution authorizing their representative or the authority letter o power of attorney of the Board of Directors or other governing body of the body corporate authorizing their representative to attend and vote on their behalf at the meeting through email at investor.care@futureconsumer.in.

Those Members whose email ids are not registered with the Company or with their espective Depository Participants, and who wish to receive the Notice of AGM and the Annual Report for the financial year 2021-22 can register the same as per the following

 The Members holding shares in physical form may get their e-mail addresses registered with the Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Private Limited ("RTA"), by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and follow the registration process as guided therein. Members are requested to provide details such as Name. Folio Number. Certificate number. PAN. mobile number. e-ma ID, and also upload the image of share certificate and a duly signed request letter (upto 1 MB) in PDF or JPEG format

. The Members holding shares in Demat form are requested to register their e-mai address with the respective Depository Participant (DP) by following the procedure prescribed by the DP. Members holding shares in Demat form may also temporarily register their e-mail addresses with the RTA, at https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and follow the registration process as guided therein. Members are requested to provide details such as Name, DPID Client ID/ PAN, mobile number and e-mail ID, and also to upload a duly signed reque letter (upto 1 MB) in PDF or JPEG format

In case of any difficulties in registering the Email Ids as above, the Members can send equest letter along with requisite documents by email to e-voting@nsdl.co.in and/or to the Company at investor.care@futureconsumer.in.

In case of any queries with respect to remote E-voting and E-voting during the Meeting you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free number 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Sarita Mote at evoting@nsdl.co.in. or may be addressed to Mr. Manoj Gagvani - Company Secretary & Head-Legal by way of an e-mail sent to investor.care@futureconsumer.in.

By Order of the Board of Director For Future Consumer Limite

Manoj Gagvan

ection is not received within the stipulated date my client will finalize the dea and no claim will be entertained after the Date 30-8-2022

PUBLIC NOTICE This is to inform to all the concerned tha my client MR. MANISH GAJENDRA KAPASI has informed me that original

Agreement for sale dated 23rd day of July, 1990 made and executed between MALAD INDUSTRIAL UNITS CO-OP. SOC. LTD. therein referred to as "THE SOCIETY" and L. PATHAK & CO. therein referred to as "THE MEMBER" and another Agreement for sale dated 27th day of March, 1991 made and executed between MISS. PRATIBHA ANANTRAI PATHAK therein referred to as "THE TRANSFEROR" and M/S. YOGIJI PLASTICS therein referred to as "THE TRANSFEREES" in respect of Unit No. G/B/19, in the building known as "MALAD INDUSTRIAL UNITS CO-OP. SOC. LTD." situated at Ramchandra Lane Extension Kanchpada, Malad (West), Mumbai 400 064, have been misplaced and no traceable till date.

Notice is hereby given to all the concerned to lodge their claim if any by way of pending litigation, lease, license lien, inheritance, share, sale exchange mortgage, gift, attachment, agreement possession, title, hypothecation surrender of rights, encumbrances howsoever or otherwise or any interest on the said Unit as mentioned above within 15 (Fifteen) days in writing to MR. KARAN P. GANDHI at Office No. 102 on 1* Floor, "Ashiana Building", Shantilal Mody Road, Kandiyali (West), Mumbai -400 067 from the publication of this notice failing to which, it shall be presumed that no adverse title, claim or demand of any nature whatsoever exists n respect of the above Unit or any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have given up or waived and/or abandoned

SCHEDULE OF THE PROPERTY Unit No. G/B/19 admeasuring 500 sq. ft. Built Up Area in the building known as "MALAD INDUSTRIAL UNITS CO-OP. SOC. LTD." situated at Ramchandra Lane Extension, Kanchpada, Malad (West), Mumbai 400 064, and constructed on all that piece or parcel of land bearing C.T.S. No 334 of Village : Valnai, Taluka Borivali in the District and Registration Sub-District of Mumbai City, Mumbai Suburban District.

Date: 31.08.2022 Place: Mumbai (KARAN P. GANDHI) Advocate High Court

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN to the

Infra, a partnership firm registere under the provisions of the Indian Partnership Act, 1932, having its office at 713, Satra Plaza, Plot No. 19 & 20, Sector-19D, Vashi, Navi Mumbai 400703 is intending to assign to our clientthe leasehold rights acquired by it pursuant to the Agreement to Lease dated 1st August, 2022 executed between M/s. Infinity Infra and the City and Industrial Development Corporation of Maharashtra Ltd. in the plot of land more particularly described in the Schedule hereinbelow (Property) free from all encumbrances.

All persons having any claim, objection demand, share, right, title, interest and/or benefit in respect of the Property or any part thereof by way of a development agreement, sale, transfer assignment, exchange, right, title interest lease sub-lease tenancy subtenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, occupation, covenan trust, easement, pre-emption, gift maintenance, possession, agreement lis-pendens, decree or order of any court of law or any concerned authority partnership or otherwise howsoever and of whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing, along with supporting documents to the undersigned, at their office at 402/B, Vikas Building, 4th floor (Top floor), N.G.N. Vidya Marg, (Bank Street), above Jimmy Boy Restaurant, Horniman Circle, Fort, Mumbai 400 001, within 14 days from the date of publication hereof, failing which, the claim and/or objection, if any, of such person/s as with respect to Property will be considered to have been waived released, relinquished, and/or abandoned and the transaction contemplated with respect to the Property and incidenta thereto will be completed withou reference to any such claims.

SCHEDULE All that piece or parcel of land known as

Plot No. 354 situated in Sector-01 situated at Ghansoli admeasuring 1252.58 sqm or thereabouts and bounded as follows that is to say: On or towards the North:

> Plot No. 347 On or towards the South : Plot No. 361

On or towards the East : Plot No. 305

On or towards the West:

Plot No. 352+353, Plot No. 355+356 &6.00 Mtr. Wide Road M/s Sanjay Udeshi & Co.

Advocates 402-B, Top Floor, Vikas Building,

G. N. Vaidya Marg, Bank Street, Fort, Mumbai - 400001 sudeshi@sanjayudeshiandco.cor

Date: 31st August, 2022

Place : Mumbai Authorized Officer Road. Malad (E) Mumbai- 400097 Date : 31" August, 2022 Company Secretary& Head-Legal **ICICI Bank Limited**

CORRIGENDUM In the Public Notice of MR. D.V. KINI ocate, Publish in this paper of 25/08/2022, inadvertently society BASANTI MUNNILAL KANOJIA instead of Smt. ZULEKHA SHAKEEL ABDUL KARIM GHORI. So not name read as Smt. ZULEKHA SHAKEEL ABDUL KARIM GHOR The error is regretted.

MR. D.V. KIN Advocate, High Cour Place: Mumbai Date: 31/08/2022

PUBLIC NOTICE We are investigating the title of Mr. Ramesl N Motwani and Mrs. Sonia Ramesh Motwari ("Owners") in respect of flat no. 301 admeasuring 600 square feet ("Flat") carpe area on the 3rd floor level in the A Wing of building known as Rumeet Apartment ("Building") of Rumeet Co-operative Housin Society Limited ("Society") situated at G Chowdhary Lane, Juhu, Mumbai 400 049 alongwith one stilt car parking space no. 1 ("Car Parking Space") along with 5 (Five fully paid up Shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive Nos. 71 to 75 (both inclusive) ["Shares"] comprised in Share Certificate No. 15 issued by the said Society along with their proportion share in the deposits, sinking fund and capital property of the said Society describe in the Schedule of Property hereunder written as the said "Premises". The Owners have represented that they have a clear and marketable in respect of the said Premises and have agreed to sell, transfer and assigr their undivided right, title and interest in the aid Premises to our Clients, free from all encumbrances and beyond any reasonable

All person/s having any claim/interest in the said Premises or any part thereof, by way o sale, exchange, agreement, contract, gif lease, lien, charge, mortgage, trust inheritance, easement, reservation maintenance or otherwise howsoever is/a nereby requested to inform and make the same known to the undersigned in writing together with supporting documents evidence thereof, within 7 (Seven) days fro the date of publication of this notice hereo at their office address, failing which the claims or demands (if any) of such person /s surrendered, relinguished, released, waive and given up and the negotiated purchas ransaction shall be completed, ignoring any claims/demands and no subsequent claims or demands will be entertained and/or for

which our Clients shall not in any manne be responsible.
SCHEDULE OF PROPERTY All those pieces and parcel of a residentia flat bearing no. 301 admeasuring 600 square feet carpet area on the 3rd Floor in the "A" Wing and one car parking space no. 1, in the building "Rumeet Apartments" of Rumee Co-operative Housing Society Limited standing on a plot of land admeasuring 1075 square yards equivalent to 898.60 square metres or equivalent thereabouts, bearing Survey No. 3, Hissa No. 2, present corresponding to CTS Nos. 126 of Village Juhu, Taluka: Andheri, in the Registration District and Sub District of Mumbai and Mumbai Suburban situated at G F Chowdhary Lane, Juhu, Mumbai 400049 longwith 5 (Five) fully paid up shares Rs. 50/- (Rupees Fifty Only) each, aggregate amounting to Rs. 250/- (Rupees Two Hundre Fifty Only), bearing distinctive nos. 71 to 75 (both inclusive) comprised in Share Certificate No. 15 issued by the said Society on 15th March 2000, along with the proportionate share in the sinking fund and other deposits and

Dated this the 30th day of August 2022 Sd/ **NIRMAL DEVNANI, Prop LAWFUL SOLUTIONS 206 DLH** Plaza, 2ndFloor, Opp. Shoppers Stop,S V

अधीक्षक अभियंता

capital property of the Society.

Road, Andheri (W) Mumbai 400 058 ई-निविदा सुचना महानिर्मिती महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्गादित र्ड-निविदा ई-निविदा तपशील अंदाजपत्रकाची निविदा शुल्क किंमत क्रमांक बयाणा रक्कम ३००००३ १७९० पानशेत जल विद्युत केंद्र विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध जल विद्युत ₹.9,३८,४३५/-₹.१,१८०/-

केंद्र येथील प्रेशर वेसल्स, लिफ्टिंग ट्रल्स आणि टॅकल्सचे टेस्टिंग, रु.४,१५३/-मेन्टेनन्स व सर्टिफिकेशन सिंगल पॉईंट रिस्पॉन्सिबिलिटीवर करणेबाबत. ३००००३२०५५ पानशेत जल विद्युत केंद्र विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध जल विद्युत ₹.9,9८०/-₹.८८,000/bंद्र येथे लागणारे मांजरपाट व कॉटन वेस्ट (Cotton Waste ^ह.२,६४०/ पुरविणेबाबत ३००००३२०५६ | पवना जल विद्युत केंद्र येथे स्टॉटिक एक्सायटेशन सिस्टिम साठी | रु.८६,३०,०००/- | रु.१,१८०/-सध्या कार्यरत असलेली Automatic Voltage Regulator रु.८९,८००/ (AVR) सिस्टिम Digital Automatic Voltage Regulator

(DAVR) सिस्टिमने बदली करणे. निविदा विक्री कालावधी व सादर करण्याची अंतिम तारीख: ३१.०८.२०२२ (स. ११.००) पासून २४.०९.२०२२

(सायं.१७.००) पर्यंत. अधिक माहितीकरता आमच्या <u>https://eprocurement.mahagenco.in</u> या संकेतस्थळावर भेट द्यावी.

संपर्क :

अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय.

नवीकरणीय ऊर्जा मंडळ, पुणे

प्लॉट क्र. १०६, प्रकाश भवन, ५ वा मजला, सेनापती बापट मार्ग, पुणे – ४११ ०१६. ई-मेल-<u>segenpune@mahagenco.in,</u>

संपर्क - ९४२२२४१८७०/०२०-२५६३४९११/७४४७७२५६८६

नवीकरणीय ऊर्जा मंडळ, पुणे

PHYSICAL POSSESSION NOTICE Plot No –B3 , WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra-400604 Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general

that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Shankar Suresh Pillay & Anita Shankar Pillay/ LBMUM00004950912	Flat No.103, 1st Floor, Type A, Deccan Homes, C Wing, S.No.72, Hissa No.2, Mouje Mamdapur, Karjat, District Raigad- 410101/ 26 August 2022.	September 03, 2020/ Rs. 31,27,550.00/-	Mumbai
2.	Shankar Suresh Pillay & Anita Shankar Pillay/ LBMUM00004952341	Flat No.105, 1st Floor, Type A, Deccan Homes, C Wing, S.No.72, Hissa No.2, Mouje Mamdapur, Karjat, District Raigad- 410101/ 26 August 2022.	September 03, 2020/ Rs. 31,27,856.00/-	Mumbai
3.	Maya Girish Kaushik & Girish Shiudutt Kaushik & Kunal Girish Kaushik/ LBMUM00004955627	Property 1- Flat No 202, 2nd Floor, Deccan Homes, Neral Badlapur Road, Mamdapur, Karjat, Karjat East, Survey No 72/2, Maharashtra, Neral- 410101. Property 2- Flat No 004, Ground Floor, Deccan Homes, Neral Badlapur Road, Mamdapur, Karjat East, Survey No 72/2, Maharashtra, Neral- 410101/ 26 August 2022.	July 06, 2021/ Rs. 30,94,276.00/-	Mumbai/ Neral
4.	Maya Girish Kaushik & Girish Shiudutt Kaushik & Kunal Girish Kaushik/ LBMUM00004955636	Property 1- Flat No 202, 2nd Floor, Deccan Homes, Neral Badlapur Road, Mamdapur, Karjat, Karjat East, Survey No 72/2, Maharashtra, Neral-410101. Property 2- Flat No 004, Ground Floor, Deccan Homes, Neral Badlapur Road, Mamdapur, Karjat East, Survey No 72/2, Maharashtra, Neral-410101/26 August 2022.	July 06, 2021 / Rs. 30,65,728.00/-	Mumbai/ Neral
5.	Navnath Laxman Gawde & Rajyashree Navnath Gawde/	Office No-606, 06-Floor Central Facility Building, Gate No-796, Plot No -3 & 7 Sector 19 Fruit Market Kopar Khairane Navi Mumbai Turbe-	April 06, 2022/ Rs. 1,10,74,983.00/-	Mumbai

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date : August 31, 2022

Place: Mumbai

400705/ 26 August 2022

LBMUM00005460541

HINDUSTAN ORGANIC CHEMICALS LIMITED

[CIN: L99999MH1960GOI011895] Registered Office: 401, 402, 403, 4th Floor, V-Times Square, Plot No. 3, Sector 15, CBD Belapur, Navi Mumbai, Thane-MH 400614 IN

NOTICE OF 61st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL

- 1. Notice is hereby given that 61st Annual General Meeting ("AGM") of the Members of the Hindustan Organic Chemicals Limited (the company) will be held on Thursday, the 29th September, 2022 at **02:00 p.m** (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) (in the view of continuing Covid-19 pandemic) to transact the businesses as mentioned in the AGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with various circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (herein collectively referred to as "MCA/SEBI Circulars").
- As per the aforesaid MCA and SEBI circulars, electronic copy of the 61st AGM Notice & the Explanatory Statements thereto, has been sent through electronic mode only on Tuesday, the 30th August 2022 to all Members whose email IDs are registered with the Company, RTA and/or Depositories. The 61st AGM Notice shall also be available on the Company's website www.hoclindia.com, on the website of the BSE Ltd. www.bseindia.com and on the website of the CDSL, www.evotingindia.com.
- Members will be able to attend the 61st AGM only through VC/OAVM. The requisite details of the same is provided in the AGM notice. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Since the present AGM is being held through VC/ OAVM pursuant to the MCA & SEBI Circulars, the facility to appoint proxies by the Members will not be available. The Register of Members and Share Transfer Books of the company
- vill remain closed from Friday, the 23rd September, 2022 to Thursday, the 29th September, 2022 (both days inclusive).

Manner of casting votes through remote e-voting/e-voting during AGM

- 5. Members are being provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening 61st AGM using the electronic voting system (e-voting). The Company has engaged the services of CDSL to provide e-voting facility. Members may cast their votes remotely, using the electronic voting system on the dates mentioned in Sl. No. 6 below. Further, the facility for voting through electronic voting system will also be made available during the 61st AGM and Members attending the 61st AGM through VC/OAVM who have not cast their vote(s) by remote e-voting and are otherwise not barred from doing so, will also be eligible to vote at the 61st AGM. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them (in physical or dematerialized mode), in the paid-up equity share capital of the company as on 22nd September, 2022 (cut-off/record date). Person who is in records of the Company as on the cut-off date only can vote at the 61st AGM or by remote e-voting.
 The remote e-voting period commences on Monday, the 26th
- September, 2022 at 09:00 a.m (IST) and will end on Wednesday, the 28th September, 2022 at 05:00 p.m (IST). During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by the CDSL thereafter. Once the votes on a Resolution(s) have been cast by the Members, the Member shall not be allowed to change it subsequently.
- The Members who have cast their votes by remote e-voting prior to the 61st AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be able to cast their votes again
- The Members can join the 61st AGM in the VC/OAVM mode 15 minutes before and after the scheduled time of the commencement of the Meeting by following the procedure mentioned in the Notice. The facility of participation at the 61st AGM through VC/OAVM will be made available to atleast 1000 members on first come first served basis. This will not include large Shareholders (Shareholders holding 2% or more shareholding), Promoters, Institutional Investors, Directors, Key Managerial Personnel, the Chairpersons of the Audit Committee, Nomination and Remuneration Committee and Stakeholders Relationship Committee, Auditors etc. who are allowed to attend the AGM without restriction on account of first come first served basis
- The manner of the remote e-voting and e-voting at the 61st AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The information on the manner of registering/updating email addresses is also provided in the Notice of the AGM, which is also available on the company's website www.hoclindia.com.
- 10. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the company and holds shares as on the e-voting cut-off date i.e. Thursday, 22nd September, 2022, may obtain the Login ID and Password by sending a request at vinod.y@bigshareonline.com. However, if he/she is already registered with the CDSL for remote e-voting then he/ she can use his/ her existing User ID and password for casting the vote.
- 11. We urge Members to support our commitment to environmental protection by choosing to receive the Company's Communication through email. Members holding shares in demat mode, who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depository Participants and Members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's RTA Bigshare Services Private Limited at investor@bigshareonline.com to receive the copies of the 61st Annual Report 2021-22 including AGM notice and other communications from the company in electronic mode.
- 12. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 61st AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through evoting during the AGM.
- 13. If any member has any queries or issues regarding attending 61st AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22

Resolutions to be passed at the 61st AGM are as follows : ORDINARY BUSINESS :

- To consider and to adopt the Standalone & Consolidated Audited Financial Statements comprising the Balance Sheet as on 31st March, 2022, the Profit & Loss Account for the year ended on that. Cash Flow Statement, Schedules and Notes to Accounts attached thereto, together with the Director's Report and the Auditor's Report along with the Report of the Comptroller & Auditor General of India.
- To reappoint as per GOI Order, the Government Nominee Director, Shri Satendra Singh, Additional Secretary & Financial Advisor, who retires at the AGM and being eligible offers himself for re-
- To authorize Board of Directors to fix remuneration to be paid as statutory audit fees to the statutory auditors as and when appointed by the Comptroller & Auditor General of India [C&AG] for the FY 2022-23 in terms of the provisions of Section 139(5) read with Section 142 of the Companies Act, 2013. SPECIAL BUSINESS:

To consider and approve the appointment of M/s. R.M. Bansal & Co. Cost Accountants, Kanpur having branch office at Tc 49/620(2) SafnamMrwa 61-A, Malliyidom, Thiruvananthapuram-695009, Kerala (Firm Registration No. 00022) as Cost Auditors of the Company for the FY 2022-23 and ratify the remuneration payable to M/s. R.M. Bansal as Cost Auditors fees for the Financial Year 2022-

- 23 for the audit of Cost Accounts & Records of the company. Appointment of Shri Kanishk Kant Srivastava (DIN 09699641) as
- Government Nominee Director. Appointment of Dr Bharat J Kanabar (DIN 09466694) as Non-
- Official Part-time Independent Director. Appointment of Shri Pratyush Mandal (DIN 09461918) as Non-
- Official Part-time Independent Director. Shifting of Registered Office from Maharashtra to Kerala.

Important Information

Pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/ P/CIR/2021/655 dated 3rd November, 2021 and SEBI/HO/MIRSD/ MIRSD RTAMB/P/ CIR/2021/687 dated 14th December, 2021 had mandated the submission of PAN, KYC and nomination details by members holding shares in physical form by 31st March, 2023. For submitting the information, Members may access relevant forms at https://www.hoclindia.com/disclosures. Detailed information for the same is also provided in the AGM Notice.

By the order of Board For Hindustan Organic Chemicals Limited

Subramonian H Company Secretary & Compliance Officer Membership No. ACS 28380

Place: CBD Belapur, Navi Mumbai Date: 30-08-2022

is now 93 years old!



The spirit of Mumbai

कब्जा सूचना

गअर्थी **ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२(५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदाना केलेल्या अधिकाराचा वापर करून वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत उपर्जित प्रयोज्य पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सदर सूचनेत नमूद नुसार प्रयोज्य नुसार त्यावरील व्याजासह एकत्रित त्यांच्या संबंधित नावासमोर नमूद केलेली रक्कम चुकती

करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती.							
कर्ज खाते क्रमांक	कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव		कब्जाची तारीख				
		तारीख आणि रक्कम	आणि प्रकार				
		(रु.मध्ये)					
लॅन क्र.:	थ्री. तानाजी ए देसाई (कर्जदार)	१४ जून, २०२२ रोजीस	२६.०८.२०२२				
०५००००२४५०१	मयत असल्याने, त्यांचे कायदेशीर वारसदार,	₹.	सांकेतिक				
सेलिंग बँक-	ए) सौ. मंगल तानाजी देसाई (पत्नी);	१०,८०,३१९.०५/-	कब्जा				
दिवाण हाऊसिंग	बी) श्री. अजय तानाजी देसाई (मुलगा)						
फायनान्स लिमिटेड	सी) श्री. अमर तानाजी देसाई (मुलगा)						
	श्री. अजय तानाजी देसाई (सह-कर्जदार)						

मिळकतीचे वर्णन: गहाण मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग फ्लॅट क्र ८०७, ८वा मजला, भूमी धार नीएचएसएल, प्लॉट क्र.४ व ४ए, सेक्टर क्र.०६, न्यू इंग्लिश मिडिअम स्कूलजवळ, गाव कामोठे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, शहर-नवी मुंबई, राज्य-महाराष्ट्र, पिनकोड: ४१०२०९.

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदारांनी थकबाकी रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे, म्हणून विशेषतः येथील वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वरील नमृद तारखेस सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील वरील उल्लेखित मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला आहे. विशेषतः येथे वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की. वरील सदर मिळकती/तारण मत्तांसह व्यवहार करू नये आणि सदर मिळकती/तारण मत्तांसह केलेला कोणताही व्यवहार हा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोकलम (८) च्या तरत्दीकडे वेधण्यात येत आहे.

ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड दिनांक: ३१.०८.२०२२

ऑसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. सीआयएन क्र. : युद्द५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४ • www.arcil.co.in नोंदणीकृत कार्यालय : दी रुबी, १०वा मजला, २९ सेनापती बापट मार्ग, PremierARE Hags - ४०००२८. **॰ द्र**्: ०२२-६६५८१३०. शा**खा पत्ता** : ७०४, ७वा मजला, नेपच्युन अपटाऊन सीएचएस., एन.एस. रोड, मुलुंड पी.ओ. समोर, मुलुंड

दहिसर पूर्व शाखा: शिव-शक्ती कॉम्प्लेक्स, एस.व्ही. रोड, दहिसर (पूर्व), मुंबई ४०० ०६८

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

श्री. महेश रतिलाल वैष्णवी फ्लॅट क्र. सी/७०९, इमारत क्र. बी-१, नर्मदा पॅराडाईज सीएचएसएल, फेज २, फ्लायओव्हर ब्रिज जवळ, भाईंदर पूर्व, जि: ठाणे-४०११०५, महाराष्ट्र

सौ. हर्षा महेश वैष्णवी फ्लॅट क्र. सी/७०९, इमारत क्र. बी-१, नर्मदा पॅराडाईज सीएचएसएल, फेज २ फ्लायओव्हर ब्रिज जवळ, भाईंदर पूर्व, जि:

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २३.०६.२०२२ रोजीस सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सचना जारी करून कर्जदार /हमीदार /गहाणदार, श्री. महेश रतिलाल वैष्णवी आणि सौ. हर्षा महेश वैष्णवी यांस मागणी सूचनेतील एकूण नमूद रक्कम २३/०६/२०२२ रोजीप्रमाणे आम्हांला देय असलेली **रु. ५,३८,६६१/-(शब्दांत रुपये पाच लाख अडतीस हजार सहाशे एकसष्ट मात्र)** सह त्यावरील पुढील व्याज आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत उपर्जित/उपर्जित होणारे आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. या रकमेची परतफेड सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास येथे वरील नमद कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने. येथे वरील नमद कर्जदार इतर आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी कर्जदार, इतर यांच्या मालकीच्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये या **२६ ऑगस्ट, २०२२** रोजी

विशेषत: येथे वरील नमूद कर्जदार/संचालक/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दहिसर पूर्व शाखा** यांस रक्कम २३/०६/२०२२ रोजीप्रमाणे आम्हांला देय असलेली <mark>रु. ५,३८,६६१/ – (शब्दांत रुपये पाच लाख अडतीस हजार सहाशे एकसष्ट</mark> मात्र) एकत्रित सह त्यावरील पुढील व्याज आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत उपर्जित/उपर्जित होणारे आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ.च्या भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णनः

प्राथमिक तारण : **श्री. महेश रतिलाल वैष्णवी आणि सौ. हर्षा महेश वैष्णवी** यांच्या मालकीचा फ्लॅट क्र. सी/७०९, इमारत क्र. बी-१, नर्मदा पॅराडाईज सीएचएसएल. फेज २. फ्लायओव्हर बिज जवळ भाईंदर पूर्व, जि: ठाणे-४०१९०५, महाराष्ट्र, मोजमापित अंदाजे ६१२ चौरस फूटचे ते सर्व भाग आणि

सांपार्श्विक तारण: शून्य दिनांक: २६.०८.२०२२

प्राधिकत अधिकारी

आर्को लिझींग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्रमांक १२३, रस्ता क्रमांक १७, एमआयडीसी मरोळ, अंधेरी (पूर्व) मुंबई, ४०० ०९३. दूरध्वनी क्रमांक : ०२२ २८२१ ७२२२, फॅक्स : ०२२ - २८३६ १७६०

इ मेल आयडी : arcoleasingltd@gmail.com सीआयएन : एल ६५९१० एम एच १९८४पीएलसी ०३१९५७, संकेतस्थळ : www.arcoleasing.com

३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, सभासद नोंद पुस्तिका

बंद होण्याची सूचना आणि इ मतदान माहिती यादारे कळविण्यात येते की. **आर्को लिझींग लिमिटेड(कंपनी)** यांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा . 'एजीएम'') बुधवार, दिनांक, २८ सप्टेंबर २०२२ रोजो भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ११.०० वाजता पनीचे नोंदणीकृत कार्यालय प्लॉट क्रमांक १२३, रस्ता क्रमांक १७, एमआयडीसी मरोळ, अंधेरी (पूर्व) '०० ०९३, महाराष्ट्र येथे सूचना दिनांकीत २९ ऑगस्ट २०२२ मध्ये नमूद केलेल्या विषयानुरूप होण आहे. कंपनीच्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना वार्षिक अहवालासह व्यक्तिगत स्वरूपात :

मेलच्या माध्यमातून निर्गमित करण्याची प्रक्रिया आम्ही इलेक्ट्रॉनिकली पूर्ण केली आहे. नेगम व्यवहार मंत्रालय ('एमसीए') ने जारी केलेल्या अनक्रमें ८ एप्रिल. २०२२. १३ एप्रिल. २०२०. ५ मे २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ आणि ०२/२०२२ (एकत्र उह्रेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ सेबी /पचओ/सीएफडी सीएमडी २/सीआयआर/पी/२०२१/११ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ (एकत्रित उद्धेख 'सेबी सर्क्युलर्स') नुसार कंपनीने ज्यांचे ईमेल अॅड्रेसेस कंपनी किंवा रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट आणि डिपॉझिटरीजकडे नोंदवले असतील त्या सभासदांना कक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ रोजी आ.व. २०२१–२२ साठीच्या वार्षिक

महवालासह ३८ व्या एजीएमची सून पाठवली आहे. उपरोक्त एमसीए आणि सेबी सर्क्यूलर्स टारा एजीएमच्या सचनेच्या पत्यक्ष पती पाठवण्याची आवश्यकता उरलेली नाही. ३८ व्या सर्वसाधारण सभेची सूचना आणि एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट कंपनीचे संकेतस्थळ www.arcoleasing.com येथे तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांचे संकेतस्थळ ww.evotingindia.com येथे आणि स्टॉक एक्स्चेंज यांचे संकेतस्थळ उदा बीएसई लिमिटेड www.bsein dia.com येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरून याद्वारे ही सूचना सुध्दा देण्यात येते की,

३८ व्या एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवण्यात येतील. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुर्दीना अनुसरून तसेच कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्टेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्टेशन) सधारित

नेयम २०१५ प्रमाणे केलेल्या सुधारणाना अनुसरून आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रेकायरमेंट्रम्) नियम २०१५ चा नियम ४४ आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा याना अनुसरून कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सर्व सभासदांना मतदानाचा हक<u>्</u>क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सर्व सभासदांना सीडीएसएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या दरस्थ इ नतदान सेवा सुविधेंच्या माध्यमातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

 हायद्याच्या तरतुदीनुसार सभासदाँच्या माहितीसाठी नियम आणि अटी यांचा तपशील खालील प्रमाणे नमूद केल्यानुसार आहे. :

दरस्थ इ मतदान प्रक्रियेला दिनांक रविवार. २५ सप्टेंबर. २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता (भारतीय प्रमाण . वेळेनुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया दिनांक मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ संध्याकाळी ५. ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) समाप्त करण्यात येईल. या प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत, कंपनीचे असे समभागधारक, ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत. असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूट केलेल्या विषयांवर दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करू शकतील. दिनांक २७ सप्टेंबर २०२२ सेंध्याकाळी ०० वाजल्यानंतर दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करू दिले जाणार नाही त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप सीडीएसएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल.

ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क वजावलेला नाही अशा सभासदांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर मतपत्रिकाद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. न्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क

प्रविसाधारण सभेत पुन्हा मतदान करता येणार नाही. या सभासदाची नावे डिपॉझिटरीजपार्टीसिपंटयांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच यादीत कट ऑफ तारीख रोजी म्हणजेच २२ सप्टेंबर, २०२२ रोजी नोंदणीकृत असतील असे सभासद वार्षिक प्तर्वसाधारण सभेच्या दरम्यान तसेच सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाच हक बजावण्यासपात्र असतील. जी व्यक्ती कट ऑफ तारीख रोजी कंपनीची समभागधारक नाही अशा व्यक्तींनी वार्षिक

र्विसाधारण सभेची ही सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे.

स्थळ : मुंबई

दिनांक : ३०/०८/२०२२

बजावलेला आहे. असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राह शकतात मात्र यांना वार्षिक

अशी कोणतीही व्यक्ती जी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पुण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशा व्यक्तींनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या ठरावांवर ादानासाठी आवश्यक असलेल्या युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठीच्या सूचेनांचा संदर्भ घ्यावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणाऱ्या मतदानासंदर्भातकोणत्याही स्वरूपाच्या शंका आणि प्रश्न यांच्या नेरसनासाठी हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिकेंटली आस्कड केश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई–व्होटींग युजर मॅन्युअल पाहावे किंवा श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल), सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इँडिया) लिमिटेड, ए विंग, २५ त्रा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०० ०१३ (टोल फ्री क्रमांक : १८००२२५५३३ : ईमेल : helpdesk.evoting@cdslindia.com) येथे संपर्क

> संचालक मंडळाच्या आदेशानुसा आर्को लिझींग लिमिटेड यांच्या करित स्वाक्षरी / नाव : नरेंद्र रुईया डीआयएन : ०१२२८३१२



एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : एल२४२००एमएच१९६०पीएलसी०११८०७ नोंद. कार्यालय: १८४-८७, एस व्ही रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४०० १०२. वेबसाइट : http://www.excelind.co.in ईमेल: investors@excelind.com, दूरध्वनी : ९१-२२-६६४६४२००

कंपनीच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५, आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ०५ तारखेनुसार मे, २०२२ हे ८ एप्रिल २०२ रोजीचे परिपत्रक क्रमांक १४, १३ एप्रिल २०२० रोजीचे परिपत्रक क्रमांक १७ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले ५ मे २०२० चे परिपत्रक क्रमांक २० (यापुढे एकत्रितपणे संदर्भित) सोबत वाचा आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२०/७९ दिनांक १२ मे २०२० आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी सेबी (ई-एजीएम परिपत्रके) द्वारे जारी केले गेले, कंपनीची एकसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडिओद्वारे कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स (ओव्हीएएम) शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता (भा. प्र. वे.), सामान्य तिकाणी सभासतांच्या पत्यक्ष उपस्थितीशिवाय एजीएम बोलावण्याच्या सचनेमध्ये नमत केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.

संबंधित परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या अहवालासह एजीएमची सूचना केवळ कंपनीच्या त्या सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविली जाते, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे १९ ऑगस्ट, २०२२ पर्यंत नोंदणीकृत आहेत. ई-मतदानासाठी आणि सभासदांनी एजीएममध्ये सामील होण्यासाठी तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत. वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या www.excelind.co.ir वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ्फ़ इंडिया लिमिटेड www.bseindia येथे उपलब्ध करून दिली जात आहे ww.nseindia.com, अनुक्रमे. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर एजीएमसमोर रिमोट ई-व्होटिंगद्वारे आणि ई-वोटिंगद्वारे आणि तसेच एजीएम दरम्यान लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान मतदान करण्याच अधिकार वापरण्याची सुविधा प्रदान करत आहे.

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगशी संबंधित माहिती आणि सूचन रजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्या आहेत.

रिमोट ई-व्होटिंग मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. त्यानंतर रिमोट ई--व्होटिंग मॉड्यूल त्वरित अक्षम केले जाईल आणि रिमोट ई-व्होटिंगला उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पश्चात परवानगी दिली जाणार नाही.

मतदानासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख, शेअरधारक, ज्यांचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवले जाते, म्हणजे शुक्रवार, १६ सप्टेंबर २०२२ रोजी एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगचा अधिकार वापरण्याचा अधिकार

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि ज्याच्याकडे कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स आहेत, ती व्यक्ति instameet@linkintime.co.in वर विनंती पाठवून वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना मिळवू शकते. एजीएमच्या सूचनेमध्ये लॉगिन आणि पासवर्डचा तपशील आहे.

ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारत्यांचे मत दिले आहे ते एजीएम ला हजर राहू शकतात पण एजीएम मध्ये त्यांचे मत पुन्हा टाकण्याचा अधिकार असणार नाही.

भागधारकांना ई-व्होटिंगबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, ते श्री राजीव रंजन (सहाय्यव पाध्यक्ष) यांच्याशी , Link Intime India Pvt.Ltd. , सी १०१, २४७ पार्क , एल . बी. एस . मार्ग , विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३ येथे संपर्क साधू शकतात., ईमेल आयडीstameet©linkintime.co.in किंवा कॉल करा : दूरध्वनी : ०२२-४९१८६१७५.

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सभासदांच्या अंतिम लाभांशाचा हा ठरविण्याची रेकॉर्ड तारीख, ६१ व्या एजीएममध्ये मंजूर झाल्यास, १६ सप्टेंबर २०२२ आहे.

नाभांश जर सभासदांनी एजीएममध्ये मंजूरी दिली तर २२ ऑक्टोबर, २०२२ या दिवशी किंव यापूर्वी प्रदान केला जाईल. प्राप्तिकर कायदा आणि त्याखालील नियमांच्या तरतुर्दीनुसार स्त्रोतावरील कर (टीडीएस) कपातीच्या अधीन राहून लाभांश दिला जाईल. तपशीलांसाठी, कृपया रजीएमच्या सूचने पहा

एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड साठी सही/-एस. के. सिंघवी **दिनांक:** ३० ऑगस्ट, २०२२ कंपनी सचिव ठिकाण: मुंबई

फ्युचर कन्झ्युमर लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक (सीआयएन): एल५२६०२एमएच१९९६पीएलसी१९२०९० नोंदणीकृत कार्यालय: नॉलेज हाऊस, श्याम नगर, ऑफ जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०० ०६०

द्र. क्र.: +९१ २२ ४०५५ २२०० फॅक्स: +९१ २२ ४०५५ २२०१ ई-मेलः investor.care@futureconsumer.in । वेबसाईटः www.futureconsumer.in

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, प्युचर कन्झ्युमर लिमिटेड ("कंपनी") यांच्या सभासदांची सब्वीसावी गर्षिक सर्वसाधारण सभा (**''एजीएम''**) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेन्सी (''व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') मार्फत सदर एजीएमच्या सूचनेत विहित व्यवसायावर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सुधारित केल्यानुसार (**''सेबी सूची** विनियमन'') व निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') ने जारी केलेली ह्या बाबतीतली सर्क्युलर्स न्हणजे ५ मे, २०२२ चे जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२२ सहवाचता एमसीएची अन्य प्रयोज्य सर्क्युलर्स (एकत्र उल्लेख **''एमसीए सर्क्युलर्स''**) यांच्याअंतर्गत कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम च्या ध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

एमसीए सर्क्युलर व सीक्युरिटीज अँन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्युलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १३ मे, २०२२ अंतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे नोंदणीकृत आहेत त्यांना एजीएमची सूचना रजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.futureco</u>n sumer.in. व स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट बीएसई लिमिटेड www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. <u>www.nseindia.com</u> व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड **'एनएसडीएल''**) <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अनुपालन व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी सची विनियमनाच्या विनियमन ४४ अंतर्गत एजीएमच्या सचनेत विहित ठरावांवर परोक्ष ई-मतदान व ई-मतदान मार्फत त्यांचे मतदान ईलेक्टॉनिकली करण्याची सुविधा दिली आहे. कंपनीने ई-मतदान प्लॅटफॉर्मची तरतद करण्याकरिता एनएसडीएल ची सेवा नेमली आहे. एनएसडीएलच्या ई-मतदान सर्व सभासदांना सचित करण्यात येते की. (ए) एजीएमच्या सचनेमध्ये विहित विषयांवर केवळ इलेक्टॉनिक साधनांद्रारे मतदान करण्यात येईल. (बी) परोक्ष ई-मतदान सुविधा सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स. १,०० वा. सरू होत असन बधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं, ५,०० वा. संपेल, परोक्ष ई-मतदान सदर तारीख व वेळेपश्चात अकार्यरत करण्यात येईल व परोक्ष ई-मतदान मोड्युल सदर कालावधीच्या

प्रणालीचा वापर करून मतदान करण्याचा विस्तत प्रक्रिया एजीएमच्या सचनेमध्ये विवरणीत आहे. पूर्ततेनंतर एनएसडीएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल. (सी) सभासद/ लाभार्थी मालक यांचे नाव व मतदान हक प्रदानित शेअर्सकरिता नोंदणीकृत असल्यास निर्धारित तारीख अर्थात दि. २२ सप्टेंबर, २०२२ नुसार ठरतील. (डी) एखाद्या व्यक्तीस जे कंपनीचे सभासद एजीएमची सूचना पाठवल्यानंतर होतो व शेअर्स . धारक आहेत निर्धारित तारीख अर्थात दि. २२ सप्टेंबर, २०२२ रोजी अनुसार evoting@nsdl.co.in) वा investor.care@futureconsumer.in. वर विनंती पाठवून परोक्ष ई-मतदानाचा युजर आयडी व गासवर्ड प्राप्त करून घ्यावा. (ई) परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासद एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतील परंतु त्यांना एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे पुन्हा मत देता येणार नाही. एजीएममध्ये सहभागी असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत न दिलेले सभासद एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे मत देऊ शकतील. (एफ) सभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर/लाभार्थी मालक यांची सूची यामध्ये उपस्थित नाहे त्यांना डिपॉझिटरीज द्वारे निर्धारित तारीख अर्थात दि. २२ सप्टेंबर, २०२२ अनुसार परोक्ष ई-मतदान तसेच ई–मतदान कालावधी एजीएमची सुविधा प्राप्त करता येईल.

एजीएम व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असल्याने सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नाही व त्यामुळे भागधारकांद्वारे प्रतिनिधींच्या नेमणुकीची सुविधा सभेकरिता उपलब्ध नसेल. तथापि, कॉर्पोरेट भागधारक सभेस उपस्थित राहण्याकरिता अधिकृत प्रतिनिधी नेमू शकतात व त्यांच्या वतीने उपस्थित राहून सभेमध्ये मत देण्याकरिता कृपया त्यांच्या प्रतिनिधत्वाच्या अधिकारिताचे संचालक मंडळाच्या ठरावांची प्रमाणित प्रत किंवा अधिकारिता पत्र वा संचालक मंडळाचे वा बॉर्डी कॉर्पोरेटच्या अन्य विभागांद्वारे त्यांची अधिकारिता देणारे पॉवर ऑफ ॲटर्नी ई-मेलद्वारे nvestor.care@futureconsumer.in येथे पाठवावी.

जे सभासद ज्यांचे ईमेल आयडी कंपनी वा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्रस यांच्यासह नोंदणीकत नाही आहेत व त्यांना एजीएमची सूचना प्राप्त करायची आहे व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिव अहवाल प्राप्त करायचा आहे त्यांनी खालील प्रक्रिया अनुसार नोंदणीकरण करावे :

- . जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक आहेत व ज्यांचे ई-मेल आयडी रजिस्ट व शेअर टान्सफर एजन्ट अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ("आस्टीए") यांच्यासह नोंदणीकृत आहेत त्यांनी लिंक https://linkintime.co.in/emailreg/email_register.html वर क्लिक करावे व खालील निर्देशित नोंदणीकरण प्रक्रिया फॉलो करावी. सभासदांनी कृपया त्यांचे नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी तपशील प्रदान करावा व तसेच पीडीएफ वा जेपीईजी स्वरूपात स्वाक्षरीकृत विनंती पत्र (१एमबी पर्यंत) व शेअर प्रमाणपत्राची ईमेल अपलोड करावी.
- जे सभासद डिमॅट स्वरूपात शेअर्स धारक आहेत व ज्यांचे ई-मेल आयडी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्यासह नोंदणीकृत आहेत त्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याद्वारे विहित प्रक्रिया फॉलो करावी. सभासद जे डिमॅट स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी तात्काळ त्यांचे ईमेल आयडी आस्टीएसह नोंदणीकृत करावे व त्यांनी लिंक https://linkintime.co.in/emailreg/email register.html वर क्लिक करावे व खालील निर्देशित नोंदणीकरण प्रक्रिया फॉलो करावी. सभासदानी कृपया त्यांचे नाव, डीपी आयडी, क्लाएंट आयडी/पॅन, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी व जेपीईजी स्वरूपात स्वाक्षरीकृत विनंती पत्र (१एमबी पर्यंत) व शेअर प्रमाणपत्राची ईमेल अनलोड करावी.

नर वरील प्रक्रियेकरीता ईमेल आयडी नोंदणीकरणामध्ये कोणतीही तक्रार असल्यास सभासदांनी त्यांच्या इस्तावेजांसह विनंती पत्र ईमेल <u>evoting@nsdl.co.in</u> व/वा कंपनी <u>investor.care@futurecon</u>-

_____ परोक्ष ई–मतदान व ई–मतदान संबंधात कोणत्याही चौकशीसाठी सभासदांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व भासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधावा किंवा श्रीमती सरिता मोते यांना <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवावी किंवा श्री. मनोज गगवानी - कंपनी सचिव व हेड-लीगल यांना <u>investor.care@futureconsumer.in</u> येथे ई-मेल पाठवावा

संचालक मंडळाच्या आदेशान्वये फ्युचर कन्झ्युमर लिमिटेडकरिता

मनोज गगवानी

कंपनी सचिव व हेड-लीगल

तुम्हाला **०७-१२-२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता** लेखी निवेदन दाखल करण्याचे

आणि प्रार्थना करण्यात आलेला दिलासा का मंजूर केला जाऊ नये याचे कारण देण्यासाठी सदर न्यायाधिकरणासमोर व्यक्तिश: किंवा विकलामार्फत हजर राहण्याचे आदेश दिले आहे. तक्षात घ्या की चूक झाल्यास, अर्जावर तुमच्या अनुपस्थितीत सुनावणी केली जाईल आणि यावर निर्णय घेतला जाईल.

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्रमांक २

एमटीएनएल भवन, तिसरा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा मुंबई

मूळ अर्ज क्र. २०१५ ची ८९९

विरुद

न्याअर्थी, उपरोक्त नावाच्या अर्जदाराने ०१-०४-२०१७ पासून प्रभावी स्टेट बॅंक ऑफ

बीकानेर आणि जयपुर स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिग्रहणाच्या ऐवजी स्टेट बँक ऑफ

बिकानेर आणि जयपुर च्या मुळ अर्जाच्या जागी आणि माननीय पीठासीन अधिकारी यांनी

दुरुस्तीसाठी पारित केलेल्या आदेशानुसार अनुषंगाने बदलला आहे . आता उपरोक्त नामांकित

अर्जदारास वर्तमान आणि पुढील व्याज, खर्च आणि त्यात नमूद केलेल्या इतर सवलतींसह

रक कम वसूल करण्यासाठी प्रतिवादींविरुद्ध ही कार्यवाही सुरू ठेवण्याचा अधिकार आहे, कारण

सुधारित मूळ अर्जाच्या समन्स/सूचनेची सेवा सामान्यपणे प्रभावित होऊ शकत नाही आणि

. न्याअर्थी न्यायाधिकरणाने बदली सेवेसाठीच्या अर्जाला ज्या पद्धतीने परवानगी दिली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया

मे ऋषभदेव टेक्नोकेबल लि. आणि अन्य

२ मे २०२२ रोजी माझ्या हास्ते आणि न्यायाधिकरणाच्या सीलखाली देण्यात आले आहे. सही/



रजिट्रार डीआरटी २, मुंबई.

नि. १९

.अर्जदा

.....प्रतिवार्द

- <mark>१. मेसर्स ऋभदेव टेक्नोकेबल लि</mark>., युनिट क्र. ५३, जगत सतगुरु इंडस्ट्रियल इस्टेट, ऑफ आरे रोड , कोठकर कंपाउंड जवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ६३.
- . **सुनील भंवर लाल गोलछा,** फ्लॅट नं. २००३ ए आणि बी, २० वा मजला, ओबेरॉय गार्डन २ (इमारत क्र. ०२), ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई
- कमलचंद भंवर लाल गोलछा, फ्लंट नं. २००४ ए आणि बी, २० वा मजला, ओबेरॉय गार्डन २ (बिल्डिंग क्र. ०२), ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई
- s. शांतीदेवी सुनील गोलछा, फ्लॅट नं. २००३ ए आणि बी, २० वा मजला, ओबेरॉय गार्डन २ (इमारत क्र. ०२), ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई.

मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्ट लिमिटेड

XAM 💢 सीआयएन: एल७२२००एमएच२००१पीएलसी३२२८५४ नोंदणीकृत कार्यालय: ४०१, ४ था मजला, मॅन एक्सलेन्झा,

एस. व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०० ०५६ -मेल: investors@maxhealthcare.com

ॉक्स हेल्थकेअर इन्स्टिट्युट लिमिटेड (''कंपनी'') च्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') संदर्भात माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या प्रयोज्य तरतुदी सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टींग रेग्युलेशन्स'') सहवाचता निगम त्र्यवहार मंत्रालयाने ह्या बाबतीत जारी केलेल्या ०५ मे, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२२ व अन्य सर्क्युलर्स (''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या अन्य संबंधित सर्क्युलर्ससहीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ (''सेबी सर्क्युलर्स'') च्या अनुपालनात कंपनीच्या सभासदांची <mark>२१ वी एजीएम सोमवार, २६ डिसेंबर, २०२२ रोजी द्</mark>. **१२.०० वा. (भाप्रवे)** एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (व्हिसी/ओएव्हीएम) सुविधेमार्फत

उपरोक्त सर्क्युलर्स व पर्यावरणस्नेही पुढाकारामुळे, कंपनी ज्यांचे ईमेल आयडीज कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (''डीपी'') किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट (आरटीए) म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''एलआयआयपीएल'') कडे गेंदवले आहेत. त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून २१ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी वित्तीय विवरणांसह वार्षिक अहवाल (''वार्षिक अहवाल'') पाठवेल. सभासदांनी ध्यानात ठेवावे की, वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.maxhealthcare.in, स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटस अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि आरटीएची वेबसाईट www.linkintime.co.in वर सुध्दा उपलब्ध आहे. तथापि, ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल आयडी नोंदवले नसतील त्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवण्या/अद्ययावत करण्यासाठी ऱ्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटसशी संपर्क साधावा/त्यांना लिहावे.

अधिनियमाच्या कलम १०८ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, लिस्टींग रेग्युलेशन्सचे रेग्युलेशन ४४ आणि सर्वसाधारण सभांवरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्डसनुसार कंपनी एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर मत देण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या एजीएममध्ये ई-व्होटींग आणि रिमोट ई-व्होटींग अशा इलेक्ट्रॉनिकसाठी पध्दत आणि निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला हजर राहन सहभागी होऊ शकतात एजीएममध्ये हजर राह्न मत देण्यासाठी तपशिलवार निर्देश (रिमोर्ट ई-व्होटींग कालावधीत

ऱ्यांनी त्यांचे मत दिलेले नाही (या सभासदांसाठी) एजीएमच्या सूचनेत दिले जातील. पुढे, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांना अधिनिमाच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्ततेसाठी विचारात घेतले जातील. ऱ्या संबंधातील बाबींसहीत उपरोक्त एजीएमसाठी अन्य सर्व अनुषंगिक माहिती एजीएमच्या

> संचालक मंडळाच्या आदेशावरू मॅक्स हेल्थकेअर इन्सिस्टुट लिमिटेड

ठेकाण: गुरुग्राम (हरयाणा)

दिनांक:३० ऑगस्ट, २०२२

सही/-रुची महाजन सक्हीपी-कंपनी सेकेटरी अँड कॉम्प्लायन्स ऑफिस

Valiant Organics

सूचनेत दिली जाईल.

व्हॅलियंट ऑरगॅनिक्स लिमिटेड

सीआयएन: एल२४२३०एमएच२००५पीएलसी१५१३४८ नोंद. कार्यालय: १०९, उद्योग क्षेत्र, १ला मजला, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई ४०० ०८०. वेबसाईट: www.valiantorganics.com ई-मेल: info@valiantorganics.com दू. क्र.: +९१-२२-२५९१३७६८७/६ फॅक्स क्र.: ९१-२२-२५९१३७६५

व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हिसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत घेण्यात येणाऱ्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सचना यादारे देण्यात येते की. वॅलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेड (''कंपनी'') सभासदांची ९७ **वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'')** ही एजीएमला बोलावणाऱ्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'' महवाचता निगम व्यवहार मंत्रालय सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, सर्क्युलर क्र. २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ आणि सर्क्यलर क्र. २/२०२२ दिनांक ०५ मे. २०२२ आणि सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ ने, २०२२ (एकत्रित ''सर्क्युलर्स'' असा उल्लेख) च्या तरतुदीच्या अनुपालनात व्हीसी/ओएव्हिएम मार्फत **बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.३० वा. भाप्रवे.**

१. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल पाठवणे:

सदर सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमच्या सूचनेसह इतर बाबींसह वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालासह ई-मतदानाच्या तपशिल कंपनीचे रजिस्टार शेअर टान्सफ एजंट/डिपॉझिटरीजकडे ई-मेल पत्ते नोंदवलेल्या सभासदांना फक्त इलेक्टॉनिक माध्यमाने पाठवण्यात येईल. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.valiantorganics.com स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com आणि आणि www.nseindia.com एनएसडीएल (द्रस्थ ई-मतदान सुविधा पुरवण्यासाठी एजन्सी) ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुध्दा उपलब्ध होईल.

ई-मेल पत्ते नोंदवणे/अद्ययावत करण्याची पध्दतः

डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले/अद्ययावत केलेले नाहीत त्यांना त्यांचे डिमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ते नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे. प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले/अद्ययावत केलेले नाहीत त्यांना investor@valiantorganics.com येथे किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in येथे कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे फोलिओ क्रमांक, ई-मेल पत्ता च्या तपशिलासह आणि पॅनकार्डची स्वसाक्षांकित प्रत जोडून कंपनीकडे लेखी स्वरुपात ते नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई-मतदानामार्फत मतदान करण्याची पध्दतः

कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरवण्यासाठी एनएसडीएलची सेवा घेतली आहे. त्याशिवाय कंपनी दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान न केलेल्या सभासदांसाठी एजीएम दरम्यान ई-मतदान सुविधा पुरवणार आहे. डिमटेरियलाईज्ड माध्यम, प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद आणि ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्या सभासदासाठी दुरस्थ ई-मतदान/एजीएम दरम्यान मतदानाकरिता पध्दत एजीएमच्या सचनेच्या टिपांमध्ये दिलेली आहे.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सहभागी होणे:

सभासद एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या माहितीनुसार व्हिसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत आगामी एजीएम मध्ये हजर आणि सहभागी होऊ शकतात. सभासदांना दूरस्थ ई-मतदान/एजीएम दरम्यान ई-मतदानामार्फत मतदान करण्याची पध्दत, एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती, तपशील आणि एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व टिपा काळजीपूर्वक वाचवण्याची विनंती करण्यात येत आहे. संचालक मंडळाच्या आदेशानुसार

> वॅलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेड करिता अवणी डी. लखानी कंपनी सचिव आयसीएसआय एम. क्र.: ए४७११८

ठेकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२२

ठिकाण: मुंबई दिनांक: ३१ ऑगस्ट, २०२२